

मुख्यमंत्री सहायता निधी न्यास व्यवस्थापन
समितीचे नियम व विनियम

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक-सीआरएफ-२०१७/प्र.क्र.६७/२०१७/२५
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: ०६ जुलै, २०१७

- वाचा :** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-१०६७/बी, दि.२.३.१९६७
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५,
दि.१५.११.२००१
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक :सीआरएफ-
१००९/प्र.क्र.२०९/२००९/२५, दि.१६.२.२०१०
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीआरएफ-२०१७/प्र.क्र.६७/२०१७/२५,
दि.१७.४.२०१७

प्रस्तावना:-

राज्यातील तथा देशातील नैसर्गिक आपत्तीतील आपदग्रस्तांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्दिष्टाने “मुख्यमंत्री सहायता निधी” या सार्वजनिक न्यासाची स्थापना शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीआरएफ-१०६७/बी, दि.२.३.१९६७ अन्वये करण्यात आली आहे. तसेच, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि.१५.११.२००१ अन्वये सदर न्यासाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीआरएफ-२०१७/ प्र.क्र.६७/ २०१७/२५, दि.१७.४.२०१७ अन्वये उद्दिष्टांच्या व्याप्तीत वाढ करण्यात आलेली आहे. तथापि, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व त्याचे कुटुंबिय यांच्या मदतीकरिता प्रचलित शासन योजनेला पूरक म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्याबाबत दि.२८.६.२०१७ च्या ठरावान्वये न्यासाच्या सदस्यांनी ठरविले आहे. ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी या सार्वजनिक न्यासाच्या ध्येये व उद्दिष्टांत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता.

शासन निर्णय :

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील तरतूदीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी न्यासाची उद्दिष्टे सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक:सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि.१५.११.२००१ अन्वये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीआरएफ-२०१७/ प्र.क्र.६७/२०१७/२५, दि.१७.४.२०१७ च्या शासन निर्णयान्वये उद्दिष्ट क्रमांक ९ व १० समाविष्ट करण्यात आली आहेत. उद्दिष्ट (१०) नंतर पुढील प्रमाणे उद्दिष्ट समाविष्ट करण्यात येत आहेत.

ध्येये व उद्दिष्टे -

(११) महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व त्याचे कुटुंबिय यांनी घेतलेल्या कृषिकर्जाचा बोजा कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शासकीय योजनेला अर्थसहाय्य करणे.

२. हा शासन निर्णय मुख्यमंत्री सहाय्यता निधी न्यासाने पारित केलेल्या दि.२८ जून, २०१७ च्या ठरावास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१७०७०६१६०२३३९१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ना. शि. भोगे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
३. मुख्य सचिवांचे उप सचिव,
४. मुख्यमंत्र्यांचे उप सचिव,
५. मा.मंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव,
६. मा.मंत्री (विधी व न्याय) यांचे खाजगी सचिव,
७. मंत्री (पुनर्वसन व मदत कार्य) यांचे खाजगी सचिव,
८. इतर सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
९. प्रधान सचिव (वित्त)
१०. मंत्रालयीन विभागाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
११. सचिव व विशेष आयुक्त (मदत व पुनर्वसन)
१२. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, वरळी, मुंबई -४०० ०१८,
१३. सहाय्यक संचालक (निधी व लेखा) मुख्यमंत्री सचिवालय,
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. सर्व जिल्हाधिकारी,
१६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१७. सर्व मंत्रालयीन विभाग,
१८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (प्रसिध्दीसाठी),
१९. व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिक्लेमेशन शाखा, रहेजा चेंबर्स, नरिमन पॉईंट, मुंबई,
२०. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२,
२१. सर्व सन्माननीय संसद सदस्य, विधान परिषद/विधान सभा सदस्य, महाराष्ट्र राज्य,
२२. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), विधानभवन, मुंबई-३२,
२३. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान सभा), विधानभवन, मुंबई-३२,
२४. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची मध्यवर्ती कार्यालये
२५. निवड नस्ती.